

SE/CS/2024-25/15 27th May, 2024

To, **BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Company Scrip Code – 530871

Code No: 530871

Ref: ISIN: INE995D01025

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (W), Mumbai – 400 051 Company Scrip Code – CHEMBOND

Code: CHEMBOND

Sub: Submission of Newspaper Advertisement – Audited Financial Results of the Company for the quarter/year ended 31st March, 2024 published in newspapers on 27th May, 2024

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Audited Financial Results of the Company for the quarter / year ended 31st March, 2024 published in newspapers, Business Standard and Prathakaal (Marathi) on 27th May, 2024.

Please take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

for Chembond Chemicals Limited

Suchita Singh

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

Registered Office: 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216. Tel : (02137) 305100, Fax no: (02137) 305302 • CIN : L29130PN1981PLC023734 • Email : investor@zfindia.com • www.zfindia.com

ZF) INDIA

STATEMENT OF UNAUDITED / AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ FINANCIAL YEAR ENDED ON MARCH 31, 2024

₹s.	in	crore	1

		STAND	ALONE			CONSOL	IDATED				
D-45-01	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended			
Particulars	31st March, 2024 Unaudited	31st March, 2024 Audited	31st Mar, 2023 Unaudited	31st Mar, 2023 Audited	31st March, 2024 Unaudited	31st March, 2024 Audited	31st Mar, 2023 Unaudited	31st Mar, 2023 Audited			
1 Total Income from Operations	135.15	515.60	133.50	464.41	133.21	512.11	133.08	463.71			
 Net Profit for the period before Tax (before Exceptional and/ or Extraordinary items) 	12.38	56.04	14.89	37.20	9.79	51.87	14.46	36.30			
 Net Profit for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items) 	12.38	56.04	14.89	37.20	9.79	51.87	14.46	36.30			
4 Net Profit for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	10.70	47.72	10.49	25.44	8.24	43.68	10.06	24.54			
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and		24444	20000	044038	1.7-1.	0.000	1,54937.1	52000 80006			
Other Comprehensive Income (after tax)]	11.00	48.10	10.06	24.47	8.54	44.06	9.63	23.57			
6 Equity Share Capital	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07	9.07			
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.		454.07		410.51		449.14		409.61			
8 Earnings Per Share (Basic & Diluted) (Face Value of Rs.10 each)	11.79	52.59	11.56	28.04	9.08	48.14	11.09	27.05			

(a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the these Financial Result is available on the website of BSE and on the Company's website at www.zfindia.com. (b) The above Audited financial results were reviewed and recommended by the Audit Committee, and thereafter, approved by the Board of Directors, at their respective meetings held on May 25, 2024. The Statutory Auditors has carried out Limited Review of the above results. (c) The Consolidated Financial Results of ZF Steering Gear (India) Limited 'Group' consisting the financial results of ZF Steering Gear (India) Limited ('The company/the parent company/), DriveSys Systems Private Limited, NexSteer Systems Private Limited and Metacast Auto Private Limited. (d) The Board of Directors have recommended a dividend at the rate Rs. 8/- per share on equity shares of Rs. 10 each for the financial year ended 31 March 2024, subject to the approval of shareholders in the Annual General Meeting of the Company, (e) As Metacast Auto Private Ltd (Subsidiary company) were incorporated on May 22, 2023, consolidated results for the quarter and year ended March 31, 2023 are not applicable. (f) During March 2024, the manufacturing facility of DriveSys Systems Private Limited (DriveSys), Wholly-Owned Subsidiary of the Company, has commenced its commercial production. (g) The above Audited Financial Results are also placed on the Website of the Company http://www.zfindia.com/financial-results.php and Stock Exchange https://www.bseindia.com/ (h) Figures of the previous periods/financial year have been regrouped, wherever necessary, to confirm to the current period's classification.

May 25, 2024

chembond

PINDIA PI

Chembond Chemicals Limited

CIN: L24100MH1975PLC018235 Regd.Office: Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710

Email id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

		31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 Audited Unaudited Audited Audited 12,320.82 11,816.24 12,369.64 47,924.84 1,129.23 1,605.27 1,312.99 5,986.43 and 1,129.23 1,605.27 1,312.99 5,986.43						
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended		
No.	Farticulars	31.03.2024	31.03.2024 31.12.2023 31.03.2023		31.03.2024	31.03.2023		
	V2 - P1 - P0 - P0 - F4	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from Operations	12,320.82	11,816.24	12,369.64	47,924.84	44,508.02		
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary items)	1,129.23	1,605.27	1,312.99	5,986.47	3,393.63		
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	10.000 0.000 0.000 0.000 0.000	1,605.27	1,312.99	5,986.47	3,393.63		
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	669.66	1,348.74	1,018.46	4,432.09	2,516.21		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	647.02	1,336.08	1,030.36	4,403.79	2,531.92		
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)				35,474.11	31,497.01		
8	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised)	4,99	10.04	7.58	33.02	18.66		
	Basic and Diluted EPS	4.99	10.04	7.58	33.02	18.66		

NOTES:

- 1. The above results for the guarter and year ended 31" March, 2024, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 25th May, 2024 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.

Section, 133 of the Companies Act, 2013 and other 3 Key Numbers of Standalone Financial results				olicable.	(Rs. in Lakhs
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
Particulars	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
Revenue from Operations	1,354.76	1,240.31	1,455.26	5,259.57	5,086.45
Profit Before Tax	216.03	123.78	120.55	883.23	455.37
Profit After Tax	96.32	150.26	86.08	723.81	395.93

4 The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company website at www.chembondindia.com.

For Chembond Chemicals Limited

Date: 25th May, 2024

Chairman & Managing Directo DIN:00105721

B & A Limited CIN-L01132AS1915PLC000200 Regd. Office: Indu Bhawan, Mahatma Gandhi Road, Jorhat - 785 001

E-mail: cosect@barooahs.in; Website: www.barooahs.c EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

		Standalone Consolidated			Consolidated				
SL No.	Particulars	3 months ended 31.03.2024	3 months ended 31.03.2023	Year ended 31.03.2024	Year ended 31.03.2023	3 months ended 31.03.2024	3 months ended 31.03.2023	Year ended 31.03.2024	Year ended 31.03.2023
		Unaudited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1)	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	922.56	1,209.98	16,202.36	16,135.20	3,771.10	3,842.24	29,011.20	29,222.59
3)	and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	(1,872.14)	(1,336.52)	307.65	378.97	(1,534.84)	(1,159.75)	1,712.19	1,685.98
4)	and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional	(1,872.14)	(1,265,41)	307.65	744.76	(1,532.74)	(1,090.43)	1,715,77	2,053.82
0.	and/or Extraordinary items)	(1,923.30)	(1,421,41)	256.49	588,76	(1,573.96)	(1,381.05)	1,348.25	1,380.71
5)	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive		marawasa a sas	-0.00-100-2-00		111574 7-555KA	11000000000	1917 PEXPLORES IN THE	
	Income (after tax)]	(1,921.14)	(1,725.78)	258.65	284.39	(1,578.19)	(1,689.57)	1,344.02	1,072.19
6)	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	310.00	310.00	310.00	310.00	310.00	310.00	310.00	310.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the			1250000000	2007-007-00			NATIONAL STREET	
23	Audited Balance Sheet	9.8		7,922.47	7,681.91	::*	17.00	12,894.44	11,891.12
8)	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)		C-000-0-000	V 1 CD50	10,000,000	Autorio Sen	000000000000000000000000000000000000000	0000000	
	1. Basic (Rs.)	(62.04)	(45.85)	8.27	18.99	(53.98)	(44.94)	33.03	36.83
Ш	2. Diluted (Rs.)	(62.04)	(45.85)	8.27	18.99	(53.98)	(44.94)	33.03	36.83

Notes:

Place: Kolkata

Date: 25th May, 2024

1) The above standalone and consolidated financial results of the Company and the Group (B & A Limited - the Parent Company and B & A Packaging India Limited - the Subsidiar Company together referred to as "the Group") respectively, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Parent Company at the

respective meetings held on 25th May, 2024.) The above is an extract of the detailed format of quarterly and yearly financial results filed with Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation an Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarterly and yearly financial results are available on the Stock Exchange's website (www.bseindia.com) and

on the Company's website (www.barooahs.com i) The Board of Directors of the Subsidiary Company has recommended a dividend of Rs. 2 per equity share of face value Rs. 10/- each, fully paid up for the financial year 2023-24.

By Order of the Board of Director

Somnath Chatteries

EVERLON FINANCIALS LIMITED

CIN :- L65100MH1989PLC052747 Regd. Office: 67, Regent Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021. E-mail: info@everion.in, Tel. : 2204 9233, 2204 2788

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
Sr.	Particulars	31/03/2024	31/03/2023	31/03/2024	31/03/2023
No.		Audited	Audited	Audited	Audited
	Total Income from Operations (Net)	253.96	45.76	1,023.33	528.98
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	461.58	1.04	906.71	209.65
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	461.58	1.04	906.71	209.65
1	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	372.94	(62.05)	800.35	134.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	372.94	(62.05)	800.35	134.82
3	Paid-up equity share capital (Face value of 10/- each)	620.00	562.22	620.00	562.22
7	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)		-	1,324.85	437.83
3	Earnings per share (of 10/- each) (not annualised) Basic	6.02	(1.10)	12.91	2.40

. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Results of the Company are posted or Company's website (www.everion.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the Company's The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held or 24th May, 2024. The financials results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed

under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. For Everton Financials Limited Jitendra K Vakharia

Managing Director DIN:00047777 Dated: 24th May, 2024

PSBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Kalyan Ground Floor & 1st Floor, Millenium Heights, Opp. Patedar Bhav

Marriage Hall, Shahad Mohone Road, Shahad, Kalyan (West) - 421103

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securifixation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Securify Interest Act, 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such are hereby informed by way of this public notice.

Sr. No.		Details of Secured Assets	Date of 13(2) Notice	Total Dues	
15	Residential: Room No.1, 2nd Floor, Mainabai Niwas, Santoshi Mata Road, Chikale Baug, Near Saptashrungi Mata Mandir, Kaiyan (West), Pin-421301. Business Address: R K Traders, Gala No. P-33 & Gala No. D-45, A type APMC Market, Kalyan (W), Home Loan A/c No. 42372594815		Floor, in the Building known as	22/04/2024 Date of NPA 19/04/2024	Rs 29,25,908/- (Rupens Twenty Nine Lacs Twenty Five Thousand Nine Hundred Eight Only) as on 22/04/2024
2			o. 1401 & 1402, admeasuring area sq.mtrs. carpet + 4.80 Sq. mtrs. sq. mtrs. EP Area + 1.53 rs. C B, each and Flat No. 1403 suring area 52.56 Sq. mtrs Balcorry Sq. mtrs. E. P. Area + 1.53 Sq. mtrs. 14th Floor, Building known as Falco thire, Constructed on Survey No. 33, No. 02 lying and situated at Village Tal. Kalyan, Dist. Trane - 421102.	22/04/2024 Date of NPA 19/04/2024	Rs 1,02,52,642/- (Rupees One Crore Two Lacs Fifty Two Thousand Six Hundred Forty Two Only) as on 22/04/2024
3	Mrs. Ashwini Rajesh Kamble Residential: Room No.1, 2nd Roor, Mainabail Santosh Mata Road, Chikale Baug, Near Saptae Mata Mandir, Kalyan (West), Pin-421301. Business Address: R K Traders, Gala No.	shrungi	Flat No. 1202 & 1201, admeasuring area 33.87 sq.mtrs carpet + 4.80 Sq. mtrs. Balcony + 2.37 Sq.mtrs. E.P.Area + 1.53 Sq.mtrs. C.B. each on 12th Floor, in the Building known as Falco Woodshire Constructed.	22/04/2024 Date of NPA 19/04/2024	Rs 60,48,693/- (Rupees Sixty Lacs Forty Eight Thousand Six Hundred Ninety Three Only)

Gala No. D-45, A type APMC Market, Kalyan (W), Home Loan A/c No. 42372772346 on Survey No. 33, Hissa No. 02 lying and situated at Village Mohili, Tal. Kalyan, Dist. Thane - 421102. SBI Suraksha Loan A/c No. 42372803897 The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, falling which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002.

as Falco Woodshire, Constructed

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time availab

Place: Kalyan

RIR

Utkarsh Munot

Managing Director

for ZF STEERING GEAR (INDIA) LIMITED

RIR POWER ELECTRONICS LIMITED

(Formerly RUTTONSHA INTERNATIONAL RECTIFIER LIMITED)

Saki Vihar Road, Powai, Andheri (East), Mumbai - 400072 CIN:L31109MH1969PLC014322; Phone:022-28471956; Fax: 022-28471959; E-mail: secretarial@ruttonsha.com

Regd. Office: 139/141, Solaris 1, "B" Wing, 1st Floor,

Website: www.ruttonsha.com

STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2024

Three Only) as on 22/04/2024

-		15		STANDALO	NE	
		Q	UARTER ENDE	D	YEAR	ENDED
SR. NO.	PARTICULARS	31-03-2024 (Audited)	31-12-2023 (Un-Audited)	31-03-2023 (Audited)	31-03-2024 (Audited)	31-03-202 (Audited)
1	a. Revenue from Operations	2,157.35	1,470.87	1,625.58	6,675.68	5,733.43
	b. Other Income	73.05	50.27	108.76	279.36	268.3
	Total Income (a + b)	2,230.40	1,521.15	1,734.34	6,955.04	6,001.7
2	Expenses					
	a. Cost of Materials Consumed	1,241.27	805.55	788.66	3,637.19	2,807.16
	b. Purchases of stock in trade	136.07	110.74	198.47	678.99	797.85
	c. Changes in Inventories of Finished goods & Work-in-progress	3.74	31.39	38.67	(54.90)	50.75
	d. Employee Benefits expenses	236.75	214.94	203.46	832.42	645.16
	e. Finance Costs	31.28	31.88	35.88	124.50	104.47
	f. Depreciation and amortisation expenses	28.07	27.23	29.75	107.47	118.96
	g. Other expenses	145,77	146.68	223.28	585.85	612.68
	Total Expenses	1,822.96	1,368.42	1,518.16	5,911.52	5,137.02
3	Profit before Extraordinary Item & Tax (1 - 2)	407.45	152.73	216.18	1,043.52	864.72
4	Extraordinary Item		- 20	124	97	- 3
5	Profit Before Tax (3 - 4)	407.45	152.73	216.18	1,043.52	864.72
6	Tax Expense					
	a) Current Tax	115.95	29.45	83.20	286.93	250.00
	b) Deferred Tax	(5.46)	(20.14)	(9.95)	(32.05)	(27.87
	c) Prior Period Tax Expenses		A7 20 20	- The 12	(7.06)	(25.56
7	Profit for the period/ year (5 - 6)	296.96	143.42	142.92	795.70	668.15
8	Other comprehensive income (Net)					
	- Items that will not be reclassified to profit and loss and income tax effect	2.27	(1.09)	0.43	(22.76)	(22.75
	Other comprehensive income (Net)	2.27	(1.09)	0.43	(22.76)	(22.75)
9	Total comprehensive income for the period/ year (7 + 8)	299.23	142.33	143.35	772.94	645.40
10	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	695.72	695.72	693.91	695.72	693.91
11	Other Equity		40	2	5,752.14	2,680.17
12	Earnings per Equity share				0.5750000	
446.7		(133339)	35239053	600,600	2007/03/03	

For RIR POWER ELECTRONICS LIMITED (Formerly Ruttonsha International Rectifier Ltd.)

11.48

9.73

Piyush K. Shah

Director

2.09

Date: 24th May, 2024 Place: Mumbai

Basic and Diluted (in ₹)





4.28

2.07





eaders in **Semiconductor Devices** & High Power Equipments



Managing Director Manufacturers of SEMICONDUCTOR DIODES • THYRISTORS • POWER MODULES • RECTIFIERS • BATTERY CHARGERS • IGBT'S (DIN: 00172364)

महानगरपालिका प्रशासनाकडून ४८५९ कोटी ५३ लाख ६७ हजार रुपये मालमत्ता कर संकलित

: बृहन्मुंबई

२०२४ हा अंतिम दिवस होता. या दिनांकापर्यंत करभरणा करणाऱ्या मालमता धारकाना

२०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी दिनांक २५ मे २०२४ हा अंतिम मुदतीत

भरण्यासाठी दिनांक २५ में करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळता यावी, प्रसारमाध्यमे. समाजमाध्यमे आदी माध्यमातून आवाहन करण्यात

सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. तसेच या कालावधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे आणि कर्मचारी उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर करनिर्धारण व संकलन खात्याकडून यंदा ४८५९ कोटी ५३ लाख ६७ हजार संकलित करण्यात आला आहे. समावेश आहे. यामध्ये शहरातील १४२५ कोटी ०१ लाख ३१ हजार रुपये, पश्चिम उपनगरातील २४५५ कोटी ९० लाख ५७ हजार रुपये आणि पूर्व उपनगरातील ९६८ कोटी १३ लाख ५८ हजार रुपये तसेच शासकीय, बंदर आणि

यांच्या अखत्यारीतील मालमत्ताच्या १० कोटी ४८ लाख

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेल्या ४५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर संकलित करण्यात आला आहे. तर, दिनांक २५ मे २०२४ रोजी एकाच दिवसात १७०.५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला.

जाहीर सूचना

ट्रस्ट आनंद सर्जक चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी यांचे नाव धारक आम जनतेचे नोंदणीकरण क्रमांक ई३०५७७ (मुंबई) धारक पत्ता १० वा मजला, डीएलएच प्लाझा, कॉसमॉस बिल्डींग, एस. व्ही. रोड, अंधेरी पश्चिम, सीएसआर फाउंडेशन म्हणून दि. ०२.०५.२०२४ रोजी स्टॅम्ड करून अर्ज क्र. एसीसी /७/७९/२०२३ अंतर्गत सन्मा सहायता धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई याच्याद्वारे न्याय अंतर्गत केले आहे.

आनंद सर्जक चॅरिटेबल ट्रस्ट सही/-दस्टी

१० वा मजला, डीएलएच प्लाझा, कॉसमॉस बिल्डींग, एस व्ही रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५८. करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांना दरमहा २ टक्के दंड

सार्वजनिक सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, एक थी. जोतीभा बालकृष्ण भंभारे ब श्रीम. रोहिणी जोतीभा भंभारे हे सोसावटी अर्थात दि यन-दिए को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसावटी लिमिटेंड (नोंदणीकरण क्र. टीएनए/(टीएनए)/एचएसजी/टीसी/५९५३/९२-९३ दि. २३.०७.९३) संबंधात कर्नेट धारक के बी-२०३ हि सन-पि को-ऑप हा मो जि. मार्ड बाबा नगर नवधर रोड, भाईदर पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमतेचे मळ मालक व सभासट होते व शेआ धारक पत व मालमना सोसावटी अंतर्गत शेआ प्रमाणपत्र क्र. ००२ दि. २३.०७.१९९३ संबंधात षाच संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/- प्रत्येकीच्या विभिन्न क्र. ६ ते १० (दोन्ही समाविष्ट) (यापु**ढे सदर डोअर प्रमाणपत्र** म्हणून संदर्भित) मालमलेचे धारक आहेत.

श्री. जोतीभा बालकृष्ण भंभारे व श्रीम. रोहिणी जोतीभा भंभारे बांनी सदर फ्लॅट श्री. किशोर कुमार पांरे व श्रीम. सुमन किशोर पांडे बांना सदर फ्लॅट नॉदणीकृत विक्री करार दि. १८.०८.२०२२ अंतर्गत विक्री, हरतांतरण व जप्त केला. नोंदणीकरणाच्या बेळी मूळ मालक बांच्याकडून सदर सोसवटीचे मूळ शेअर प्रमाणपत्र सदर सोसायटीद्वारे गहाळ/ हरवले आहेत असे सृचित केले आहे व सदर घरपुर शोधूनही

सदर श्री. किशोर कुमार पांडे व श्रीम. सुमन किशोर पांडे यांनी त्यांच्या गृह कर्जांच्या हस्तांतरणाकरित आयसीआयसीआय चैक कडे मंजूरी केली आहे. सर्व व्यक्तींना वाट्रारे सूचित करण्यात येते की, अधोहसताश्चरित बकील बाद्वारे आम जनतेकडून दावे वा आक्षेप मागवीत आहेत व ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र सोसायटीदारे जारी करण्याकरिता श्री. जोतीभा बालकण्ण भंभारे व श्रीम. रोहिणी जोतीभा भंभारे वांच्या नावे केले आहे व पढे सदर शेआ प्रमाणपत्र धारक क. २ माडो अशील श्री. किशोर कमार पांहे व श्रीम समन किलोर पांडे बांच्या नावे सोसायरीट्ये इस्तांतरण केले होते. जर आम जनतेस कोणतेही टावे /आक्षेप असल्याम त्यांनी त्यांचे टाव च आक्षेप अधोहम्ताक्षरित यांना चकील यांना संबंधित दस्तावेज यांच्यासह १४ दिवसांच्या आत सूचित करावे. कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाविना कालावधीनंतर कोणतेही दावे गृहित धरले जाणार नाहीत व मालमता /फ्लॅंट व शेअर प्रमाणयः क्र. २ संबंधात कोणतेही दावे असल्बास सदर दावे काही असल्बास ते सोसावटीद्वारे गृहित धरले जाणार नाहीत व आवसीआवसीआव बैंक माझे अशील यांच्यासह दावे/ अर्ज करण्यास मुक्त असतील.

> वकील महेच ही. तिवारी एल/१, रामचंद्र ॲन्ड लक्ष्मी सीएचएस लि., साई बाबा नगर, नवधर रोड, भाईदर (पूर्व) जिल्हा ठाणे ४०१ १०५

ठिकाण : भाईदर

R. 30.04.3038

नोदणीकृत कार्यालय : ५०२, ५ वा मजला, टिम्मी आर्केड, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५९ भारत द्रा. +९१ १९६९४१०१७१ ई-मेल : info@maxalert.in वेबसाइट : https://www.maxalert.in

अखेरकरिता स्थायी लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अनु.	विवरण	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३१.०९.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.५०५३ लेस्नापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३१.०३.२०२३ लेखापरीक्षित
8.	कार्यचलनातुन एकुण उत्पन्न	1.00	0,00	-	8.00	-
٩,	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	-68,88	-9,30	- २८.६०	-33.86	-Yo.65
à.	करपरचात कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	-92,84	-4.30	-7८,६०	-८४.२३	-80.68
4,	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	1.00	00	00	१.००	00
ξ.	इक्रिटी भाग मांडवल	99,999	989.940	989.940	98.884	989.940
6.	राष्ट्रीय ताळेबंदामध्ये निर्देशित	- ₹36.66%	-8438.668	-१५३४.८८२	-236.668	
٤.	उत्पन्न प्रति शेअर (ह. १० प्रत्येकी) १. मूळ २. सीम्य	0,00	0,00	1710572070	to the second second	122704005

मॅक्स अलर्ट सिस्टम्स लिमिटेडकरिता

मॅक्स अलर्ट सिस्टम्स लिमिटेड

(8. 000 Htd)

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष व वर्ष

४. वरील आध्यान हि. ३४ मार्च, २०२४ रोजी अखेर अर्थ वर्ष य वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित विस्तत माहितीकरिता सेबी (एलओडीआर) विनिवयन २०१५ च्या बिनियम ३३ अंतर्गत बीएसई समबेत दाखल पुढील दि. २५ में, २०२४ रोजी अखेर सभैमध्ये कंपनीच्या संचालक मंडळाड्रारे मंजूर केला आहे. संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट https://www.maxalert.in वर व बीएसई लिमिटेड वेबसाइट https://www.bseindia.com वर

अमित आनंद वेंगीलात

दि. २० मे, २०२४

प्रसाद प्रसाद यांनी दिली. डिस्प्ले बंद झाले असले तरी

केमबाँड केमिकल्स लिमिटेड

финица: L24100MH1975PLC018235

१३. वर्गामध्ये धनकोचे पाधिकृत पतिनिधी म्हणून कामग्राच्या १. लागू नार्ह

ई-मेल आपरी : info@chembondindia.com पेपमाहर : www.chembondindia.com

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अरुवेरकरिता स्थायी लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		स्थापी					
अनु.	- C	तिमाही अखेर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अस्वेर	वर्ष अस्वेर	
蒸.	विवरण	\$2.03.2028	\$2.29.9098	\$2,03,2023	\$2,03,2028	32.03.2023	
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
4.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२,३२०.८२	22,625,98	१२,३६९.६४	80,998.68	88,906.09	
5.	कर पूर्व व अतिविशेष वार्वीचा निव्वळ नफा (अतिविशेष व अतिरिक्त वार्वीपूर्व)	१,१२९.२३	१६०५.२७	१३१२.९९	4986.80	3393.63	
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबी व अतिरिक्त बाबी)	११२९.२३	१६०५.२७	१३१२.९९	4864.80	3393.53	
٧.	कर परचात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष बाबी व अतिरिक्त बाबी)	६६९.६६	\$38C.58	१०१८.४६	8837.09	२५१६.२१	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	E 80.07	\$336.00	१०३०.३६	PU.5088	२५३१.९२	
Ę.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (५ प्रति शेअर अनुसार दर्शनी मूल्ब)	£05.88	६७२.४१	६७२.४१	६७२. ४१	६७२. ४१	
6.	राखीय (मूल्यांकन राखीय वगळता) गत वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित		,	3313111331	39,868.88	38,886.08	
6.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. ५/- प्रत्येकी) (वार्षिकी नाही)	8.99	20.08	19.48	\$3.09	१८.६६	
	मूळ व सौम्य ईपीएस	8.99	80.08	30.46	33.09	22.58	

ठिकाण : मुंबई

दि. २५ मे, २०२४

- १. वरील अहवाल तिमाही व वर्ष अखेर ३१ मार्च २०२४ करिता लेखा परीक्षित यांच्यादारे पाहण्यात आला आहे व संचालक मंडळाच्या सभेद्वारे दि. २५ मे, २०२४ रोजी आयोजित केला आहे व वैधानिक लेखापरीक्षक द्वारे पाहण्यात आला आहे.
- २. सदर अहवाल कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ (आयएनडी-एएस) अनुसार तथार केला आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत लागू नियम अनुसार लेखा अहवाल पाहण्यात आला आहे

(६. लाखात)

					(a. arcara)
विवरण	तिमाही अखेर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखेर	वर्ष अस्वेर
	32.03.2024 32.22.2023 32.		32.03.4098 32.22.2093 32.03.2093 32.03.20		\$2.03.2023
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	१३५४.७६	१२४०.३१	१४५५.२६	५२५९.५७	५०८६.४५
कर पूर्व नफा	२१६.०३	30.659	१२०.५५	663.23	४५५,३७
कर पश्चात नफा	98.39	१५०.२६	26.06	७२३.८१	384.83
	2 2 0 0 0 2 2				

४. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह अखेर एकत्रित तिमाही अखेर वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. संपूर्ण अहवाल स्थायी व एकत्रित तिमाही वित्तीय अहवाल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.chembondindia.com वर उपलब्ध आहे.

केमबाँड केमिकल्स लिमिटेडकरिता

डीआयएन ००१०५७२१

समीर व्ही. शाह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

PYXIS FINVEST LIMITED

Kalina, Santacruz East, Mumbai – 400 098 | Contact No: 022 – 42159000

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 29,91,000 (TWENTY NINE LAKHS NINETY ONE THOUSAND) EQUITY SHARES FROM SHAREHOLDERS OF PYXIS FINVEST LIMITED ("PYXIS") BY MR. UTTAM BHARAT BAGRI (HEREIN AFTER JOINTLY REFER TO AS "ACQUIRER") PURSUANT TO AND IN COMPLIANCE WITH REGULATIONS 3(1) & 4 OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS 2011, AS AMENDED ("SEBI (SAST) REGULATIONS") Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) pursuant to Regulation 26(7) of the SEBI (Substantial

Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 in relation to the Open Offer made by Mr. Uttam Bharat Bagr (herein after jointly refer to as "Acquirer") for acquisition of 29,91,000 (Twenty Nine Lakhs Ninety One Thousand) Equity Shares of ₹ 10/- each, to the public shareholders of Pyxis Finvest Limited ("Target Company" or "Pyxis"). Meeting of IDC held on May 23, 2024 1. Date

Open Offer for the acquisition of 29,91,000 (Twenty Nine Lakhs Ninety One

None of the IDC Members have traded in the equity shares of Target Company

a) 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer and

b) the period from the date of the Public Announcement till the date of this

The IDC members notes that the Offer Price of ₹17/- (Rupees Seventeen Only)

Pyxis Finyest Limited

3,	Details of the Offer pertaining to Target Company	Thousand) Equity Shares of ₹10/- each, being constituting 26.00% of the Equity Share Capital of the Pyxis Finvest Limited (*PYXIS*) by the Acquirer pursuant to and in compliance with Regulations 3(1) & 4 of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.
4.	Name(s) of the acquirer and PAC with the acquirer	Acquirer: Mr. Uttarn Bharat Bagri PAC: Nii
5.	Name of the Manager to the offer	Aryaman Financial Services Limited
6.	Members of the Committee of Independent Directors	Ms. Nikita Kothari (Chairman) Mr. Prateek Ghatiya (Member)
7.	TO Objection Family above accorded	The equity shares capital of the Target Company is listed on SME segment of BSE Limited and hence corporate governance clause under SEBI (LODR) Regulations are not applicable to the Target Company. Target Company has only 2 (two) Independent Directors on the Board. Ms. Nikita Kothari & Mr. Prateek Ghatiya are Independent Directors. Note of the IDC Members do not hold any equity shares of the Target Company. None of the IDC Members holds any other contract or relationship with the Target Company other than their position as Directors of the Target Company.

IDC Member's relationship with the None of the IDC Members have any relationship with the Acquirer. acquirer (Director, Equity shares owned, any other contract / relationship), if any.

Trading in the Equity shares/othe 10. securities of the Acquirer by IDC Not Applicable Members

> per Equity Share by the Acquirer has been arrived in line with the provisions o Regulation 8(2) of the SEBI SAST Regulations. The IDC members further notes that the equity shares of the Target Company are not frequently traded on the BSE and only twice during the FY 2023-24.

The IDC members further notes that the Offer got delay due to prior approval Recommendation on the Open offer, of RBI and the Acquirer is also paying interest of ₹ 0.50/- per Equity Share for as to whether the offer is fair and the delayed period. Hence the Offer Price plus applicable interest is coming to ₹17.50/- per Equity Share. Further IDC Members confirm that the Target Company has not received any

> complaint from the shareholders regarding the open offer process, valuation price or method of valuation. For the reasons set out hereinunder, as of the date of this recommendation, the

> IDC is of the opinion that the Open Offer price is fair & reasonable and are in accordance with the SEBI SAST Regulations.

informed decision whether or not to offer their shares in the Open Offer

Disclosure of Voting Pattern of the The recommendations were unanimously approved by the members of IDC.

12. meeting in which the Open Offer proposal was discussed IDC Members have reviewed (a) the Public Announcement (b) Detailed Public Statement and (c) Letter of Offer. IDC Members have also reviewed the quantum of trading and relevant prices on the Stock Exchange platform

as well as Valuation Report obtained from Registered Valuer. Based on the Summary reasons above, the IDC Members are of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is in compliance with the requirements of the Regulations and hence is fair and reasonable. The shareholders of the Target Company are advised to independently evaluate the Offer and take

14. Details of Independent Advisors, if any. None 15. Any other matter(s) to be highlighted None.

Trading in the Equity shares/othe

securities of the TC by IDC Members

reasonable

Place: Mumbai

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations.

For Pyxis Finvest Limited Ms. Nikita Kothari Mr. Prateek Ghatiya (IDC - Chairman) (IDC - Member)

Date: May 24, 2024

PLACE - MUMBAI, MAHARASHTRA

ADV. ABDUL RAHIM SHAIKH MOBILE NO. 7666378952

महानगरपालिका प्रशासनाकडन यंदा ४८५९ कोटी ५३ लाख ६७ हजार रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४५०० कोटी रुपये कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. २०२३-२४

टिटवाळा पूर्वेतील

स्मशानभूमीची दुरावस्था

आठ दिवसात डागडुजी न केल्यास

जन आंदोलनाचा इशारा

कल्याण, दि. २६ (वार्ताहर) : टिटवाळा पुर्व येथील इंदिरा नगर

परीसरातील स्मशानभुमीची दुरावस्था झाली असल्याने अंतिम विधी

करण्यास येणाऱ्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या

संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण उपशहर प्रमुख विजय देशेकर

यांनी संदर्भीत स्मशानभुमीची पाहणी केली. नागरीकांना होत असलेली

गैरसोय लक्षात घेता कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाला येत्या आठ

दिवसांत स्मशानभुमीची डागडुजी करुन तिथे लाइंट,पाणी व साफसफाई

त्वरीत करावी अन्यथा नागरीकांच्या हितासाठी जनआंदोलन उभारण्यात

येइल असा इशारा देशेकर यांनी प्रशासनाला दिला आहे

EVM ठेवलेल्या स्ट्रॉगरूमचे

CCTV चार मिनिटांसाठी बंद

जळगाव प्रशासानाची धावपळ

खंडित झाल्याने जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात

आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले

चार मिनिटांसाठी बंद पडल्याची घटना घडली. मात्र

तातडीने जनरेटर सुरू करून पुन्हा ते पूर्ववत सुरू

करण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या

घटनेला दुजोरा दिला असून यात तातडीने वीज

पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. जळगावमध्ये

रविवारी सकाळी ९ वाजेपासून ते ९.०४ मिनिटापयँत

ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही

कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे

महाविकास आधाडीचे उमेदवार करण पवार यांनी

फोनवरून ही माहिती कळवली होती. त्यानंतर लगेच

हा वीज पुरवठा दुरुस्त करण्यात आला. बंद पडलेल्या

चार मिनिटांच्या काळाचे व्हिडीओ चित्रण केले गेले

असून या संदर्भात सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना

ते दाखविण्यात आले असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून

सांगण्यात आलं आहे. तसेच या बाबत कोणाचीही

तक्रार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वीज प्रवठा

खंडित झाल्यामुळे जनरेटर वरून इन्व्हर्टरवर वीज

पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेराचे

डिस्प्ले बंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष

माहिती

जळगाव

या ठिकाणच्या सर्व ३६ सीसीटीव्ही

कॅमेऱ्यांचं फुटेज आपल्याकडे उपलब्ध

आहेत, तसेच यावेळी व्हीडीओ शटिंग

आल्याची

जिल्ह्यात जळगाव आणि रावेर लोकसभा

मतदारसंघात नुकतीच मतदान प्रक्रिया पार

पडली. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडन उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाचे करण पवार आणि महायुती उमेदवार स्मिता वाघ यांच्यामध्ये चांगलीच चुरस निर्माण ज्ञाली आहे. यामध्ये आता विजय कोणाचा होणार आणि हार कोणाची होणार हे ४ जून

रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र, दोन्ही

गटांनी आपापल्या विजयाचा दावा केला

जळगाव लोकसभा मतदारसंघात

भाजपने मागील निवडणुकीत तिकीट

कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी

PUBLIC NOTICE

SHAIKH / NASIMA ILLYAS SHAIKH has

proposed to purchase the Flat No. 104, 2nd

floor, Bldg/2, Navratna SRA CHS LTD, 8th

Mumbai- 400055 ("Said Property"). It is

hereby stated that the Said Property was

allotted to late MR ANTHONY JOSEPH

name figured in the Annexure-II. MR

ANTHONY JOSEPH SONDAU died on

07/09/2019. He expired intestate leaving behind his sons 1) WILLIAM ROBIN S. 2) MR. MANUEL JOSEPH S. 3) MR.

THOMSON ANTHONEY S. as the only Legal

Heirs. Late MR ANTHONY JOSEPH

ANTHONYS expired previously or

15/03/2005. The undersigned advocate

hereby invites all persons having any claim Objections thereof by way of sale, exchange,

gift, mortgage, charge, inheritance, possession, lien or otherwise is requested to

inform the same along with copies of such

documents and proofs in support of his/her

claim / objections for ownership in respect of

In the Said Property within a period of 14 (Fourteen) days from the date of publication

of this Notice, If no claims/ objections are

received within the stipulated time, it will be

presumed and/or deemed that there are no

such claims/objections and any, the same

have been waived or abandoned and the

procedure to transfer the Said Property will be

shares and interest of the deceased memb

SONDAU, under the SRA scheme and

ent MOHAMMED ILLYAS USMAN ALI

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

करण्यात

आहे.

जाहीर केली.

जळगाव, दि. २६ (वार्ताहर) : वीज पुरवठा

टाळण्यासाठी सर्व विभागातील नागरी सुविधा केंद्रे रविवारी,

करासंबंधीत

गाडीच्या बोनेटवर बसून स्टंट करणाऱ्याला बाजारपेठ पोलिसांनी केली अटक

अल्पवयीन मुलाच्या वडीलांची आहे. पोलिसांनी या

कल्याण, दि. २६ (वार्ताहर) : कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवित होता. ही कार त्या

जाहीर सूचना स्वना देण्यात वेते की, रमेश अंबालाल जाह

गंच्या आयुष्यात ते याझे अशील **तृष्ती रमेश शाह** गंच्यासह इस्सांतरण करार दि. १४.०२.२००३ भंतर्गत फ्लॅट क. **४०३**, ४ था मजला, मालाड गणेर

तीएचएस लि., प्लॉट क्र. **२८८,** रहेजा टाउनशीप मुंबई ४०० ०९७ माल श्रीम. शाबानी दे (वापुढे सदर पलॅट म्हणून संदर्भित)

गलमनेचे संयुक्त मालक आहेत व सदा रमेश अंबालाल शाह वांचा मृत्यू दि. ०२.०२.२००६

रोजी झाला त्यांची पत्नी भानुमती रमेश झाह यांचा

मृत्यु सुद्धा दि. १५.०१.१९९७ रोजी झाला त्यांच्य

गये माझे अशील **तुप्ती रमेश ज्ञाह** व दोन मुले अर्थात स्नेहल रमेश साह य स्मृती हेमंत शाह हे केवळ

कावदेशीर वारस च प्रतिनिधी आहेत च इस्टेट मधील

सदर फ्लंट संबंधात व नोंदणीकरण रिलीज करार ०३.०५.२०२४ मनेहल स्मेश शाह ब

स्मृती देशेत झाद यांच्या नावे माझे अशीत

नुष्मी रमेश शाह यांच्या नावे त्यांचे अविभाजीत शेअर

रेलीज करत आहेत व त्यामुळे माझे अशील हे सदर म्लॅटचे एकमेव व विशेष मालक आहेत व विक्री करार

दि. ६ मे, २०२४ रोजी अनुसार सदर फ्लॅट

र. विमाल अर्श्विदभाई बॉटागार. ६. बीजा अर्श्विट

मोंदागार व ३. अरबिंदभाई गोबिंदभाई मोंदागार

अर कोगाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात कोगतेही

दावे असल्यास तसेच रमेश अंबासाल शाह व

भानुमती रमेश झाह यांच्या कायदेशीर व समतुरू

बिधात मयत आईयडील माइया अशील यांचे यांन

अघोहरलाक्षरित यांना वकील श्री. के. आर. पाँडे

वांना भंडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवली (प),

मुंबई ४०० ०९२ वेथे सदर सूचनेच्या प्रसिद्धी

तारखेरासन **०७ (मात) दिवसांच्या** आत परावे साद

करावे अन्यथा सदर दावे काही असल्यास हे

बकील श्री. के. आर. पाँड

अधित्वागीत व/वा परित्वागीत मानले जातील.

बांना विक्री करत आहेत.

सावंजनिक

प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या विडलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात अल्पवयीन कारचालकाचा प्रताप समोर आला आहे. त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहीर घोषणा (भारतीय दिवालस्त्रोरी च कर्जवाजारीयणा (कॉर्फोट व्यक्तीकरिता

दिबाळकोरी उराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ६ अंतर्गत) बीबील ट्रेंडका प्रायण्डेट लिमिटेड यांच्या धनकोचे लक्ष केड्रित करण्याकरिता

	सर्वाचन	. विश्वरण
t	कॉर्नोरेट फणकोचे नाव	वीबीत ट्रेडेक्स प्रायव्हेट तिमिटेड
2.	कॉपॉरेट ऋगकोची एकीकरण तारीया	१०.०२.२०१६
3.	कोणते कॉर्पोरंट ऋगको एकीकतण/नेरंदणीकृत आहेत अशांचे पाधिकरण	आरओसी कोलकाता
γ.	कार्पोरेट ऋगकोचे कार्पोरेट आयडेटिटी क्रमांक/ मर्यादित दावित्व आयडेटिफिकेशन क्रमांक	U74900WB2016PTC209711
Sc.	नोदणीकृत कार्यात्याचा पता च कॉपॉट (टाणको चांचे पमुख कार्यात्व (जा काही असल्याम)	पता १/२ए, टोपसीया तोड (दक्षिण), कोलकाता, कोलकाता, बेस्ट बेंगास, भारत ५०० ०४६ च २२८ संतीपत्ती, स्तर्गक बींट्-१, १ सा मजता, सरत पार्क, राजदंशा चेर तेड, कोलकाता बेस्ट बेंगास, भारत ५०० १०७,
4	कर्तेकीट ऋगकोचे दिवाहाखोरी प्रारंभ तारीख	दि. २२,०५,२०२४ एनसीएलटी आदेश स्विकृत २४,०५,२०२४
15.	दियाञ्चक्षोत उराब प्रक्रिया अतिय अदाजित नागैक	\$6.88.808¥
6.	दिवाळकोपी विशेष कार्यरत असलेन्या अंतरिय उदाव स्थावसाविक यांचे नाव व नोदणीकरण क्रमांक	ফ্রান্ত ক্রিয়াকে আফ্রান্ত্রীআর নাঁহেশীকলে রা.; আক্রান্ত্রীআব/ আফ্রায়-০০ং/আক্রান্ত বাহুংগ্রহাত বহু
*	मंडळाकडे नोदणीकृत असलेल्या अंतरिम ठराव व्यावसाविक यांचा पता व ई–मेल	चित्रा १ई. डयुक रेसिडन्सी, १३. घॉट्सासा लेन, चालिया मोरेजबळ, टोलीगंब, कोलकाता, बेस्ट बेगाल ७०० ०४० डेम्स : tibrewalpankaj@yahoo.com
ķo.	अंतरिम उराव व्यावसाविक यांच्यासङ संबंधितांचा चता व ई-मेल आवडी	
tt.	दृष्ट्यांच्या सादरीकरणाकरिता अंतिम तारीधा	ft. 04.05.2028
12.	अंतरिम ठराम व्यावसायिक यांच्याद्वारे जारी संज्ञ् २१ च्या उप-अनुचर्डेट (६ए) च्या शांड (थी) अंतर्गत जर काडी असल्यास धनकोचे मर्ग	बर्गाचे सब, लागू नाही (सदर वेळी उपलब्ध माहिती अनुसार)

(प्रत्येक वर्गाकरीता तीन नावे) वी) उपलब्ध प्रापिकृत प्रतिनिधीचा तक्त्रील प्रत्यक्ष पत्ता : एतए सुबता बाट्टरे देखात क्षेत्र की, राष्ट्रीय कपनी विधी न्याताधिकरण वांनी करेकीट दिखळकारी उराव प्रक्रिया प्रारंभ तप्रयोच्या आदेशान्यवे प्रारंभ (कर्षणीट काणकोचे नाव) वा (दिखाळखोरी मुख्यात तक्त्रीख). वीबील ट्रेटेक्स प्रायंबेट रिकीटेड वाचे धनको वांनी बाद्धरे बाब ऊ. १० संबंधात नवूट केंग्य कार्यातय पत्ता वेधे

अर्ताम छात्र प्रोक्तमस्वकारिता हि. ०५. ०६, २० १४ रोजी वा पूर्ण पुरस्कामस्व स्वापे दाव माद्र करावे. विशेष धरको वांगी केमळ ईतेक्ट्रीनिक स्वरूपात स्वापे टाज्यांचे पुरस्के माद्र करावे. सर्वे अन्य धरको वांगी स्वापे टाज्यांचे पुरस्के कारिता प्राप्त है. वर्ग स्वापे प्राप्त स्वापे कार्ये कार्ये

साइरीकरण करण्यास अपयश तसेच टाव्यांचे चकीचे पार्च साइर केरचास त्याचर टंड आकारण्यात वेईल

chembond